



Ganon

Products Ltd.

Date: 30th July 2019

To,
Dept. of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400001
Scrip Code: 512443
Scrip Id: GANONPRO

Dear Sir / Madam,

Subject: Newspaper Advertisement(s) of the Notice of Meeting of the Board of Directors under regulation 47 and 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Further to our letter dated 29th July, 2019, please find enclosed Notice published on 30th July 2019 for the Board Meeting to be held on Wednesday, 07th Aug, 2019.

Details of Newspaper Publication are as follows:


1. Financial Express (All India Edition) in English Language.
2. Mumbai Lakshdeep (Mumbai Edition) in Regional Language.

The above is for your information, records and reference please.

Thanking you,

Yours sincerely,

For Ganon Products Limited
(Formerly known as Ganon Trading & Finance Co. Limited)


Madan Lal Goyal
Director
DIN: 00456394



Formerly Known as "Ganon Trading & Finance Co. Limited"

CIN: L51900MH1985PLC036708

Unit No.1207, B-wing, One BKC Bldg, G Block, Plot No. C-66, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051.

Tel: +91- 22- 61340900. Email ID: ganonproducts@gmail.com Website: www.ganonproducts.com

tion of 27.72 lakh equity shares worth ₹206.54 crore to anchor investors at ₹745 per share.

BoM posts profit of ₹81 cr in Q1

FE BUREAU
Pune, July 29

BANK OF MAHARASHTRA (BoM) has reported a profit of ₹81.09 crore during Q1FY20 compared with the loss of ₹1,110 crore it had made in Q1FY20.

BoM's operating profit rose by 40% year-on-year to ₹658.45 crore during the quarter. The bank's net interest margin (NIM) improved by 26 basis points to 2.59% from 2.33%. Net interest income (NII) rose by 16.11% to ₹957 crore. The cost of deposit has come down by 11 bps to 4.48% from 4.99%. Non-interest income rose by 20.98% to ₹419.24 crore. Yield on investments increased to 7.19% from 7.10% in the same period in PY.

Gross NPA ratio stood at 16.40% while net NPA ratio was 5.52%. Net NPAs were down 622 bps. Gross NPA stood at ₹16,649 crore which was 17.90% of gross advances. Net NPA was at 4,856.27 crore, which was 5.98% of new advances. The bank said the provisional coverage ratio (PCR) had improved to 81.34% from 63.19%.

This is the highest operating profit the bank has achieved in the last 2-3 years, MD & CEO AS Rajeev said.

Ganon Products Limited

(Formerly known as Ganon Trading Finance Co. Limited)
CIN: L51900MH1989PLC000108
Unit No 1207, B Wing, One BKC Building, Plot No C-66, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai 400051

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 37A & 37B read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 30th August, 2019 at 11:30 am at Registered Office of the Company situated at Unit No. 1207, B Wing, One BKC Building, Plot No. C-66, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051 to discuss and approve various other special resolutions of the Board of Directors and to consider Report of Statutory Auditors thereon for the financial year ended 31st March, 2019.

For Ganon Products Limited
Mumbai
Date: 29th July, 2019
Place: Mumbai

For/BSMT, Non Toll Free No. 91 40 23001181, Website: www.edelweissmf.com

ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

47 of the SEBI
Regulation
the Company
also to comply
both schemes
first quarter '19/20

HSBC Mutual Fund ("the Fund") that in
Exchange Board of India (Mutual Funds)
and SEBI (MF) Regulations, 2012, dated June 05, 2018, the
of the Fund for the year ended March 31,
management.hsbc.com/in and on AMFI's

or electronic copy of the scheme wise
modes:

ESSEL FINANCE
(Formerly Peerless Finance)
Registered
Peerless Mansion, 100, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Mumbai - 400 001
Tel: 033 40185000, Fax: 033 40185001
Website: www.esselfinance.com
CIN: L65900MH1989PLC000108

NOTICE

NOTICE is hereby given to all unit holders of Edelweiss Mutual Fund (SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/52, dated June 05, 2018) has been approved by the AMC) viz www.mutualfund@esselfinance.com

Investors can request for physical or electronic copy of the scheme related documents as follows:

- SMS: Send SMS to 9269200039 from the registered mobile number to receive physical copy and by typing "ESSEL" to receive electronic copy.
- Telephone: Give a call at our Contact Centre.
- Email: Send an email to mutualfund@esselfinance.com
- Letter: Submit a letter at the registered office.

Read all scheme related documents carefully.

Place: Mumbai
Date: July 29, 2019

**MUTUAL FUND INVESTMENT
READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY**

up all lows



analyst covered in FY19, versus FY18. The analyst's financials (PS) and materials data were positive. However, the analyst's opinion on the issue was mixed. In March, an affiliate of the analyst had reportedly opposed the issue in foreign currency.



